

राज्य क्रीडा धोरण, २०१२ च्या अनुषंगाने
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत
क्रीडा विषयक बाबींचा समावेश
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन निर्णय, क्रमांक: स्थाविका २०१२/प्र.क्र. १७९/का.१४८२,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: २१ जानेवारी, २०१३

संदर्भ:- शासन निर्णय, नियोजन विभाग, क्रमांक: स्थाविका २०११/प्र.क्र.४७/का.१४८२,
दिनांक: १३ सप्टेंबर, २०११.

प्रस्तावना

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट १ मध्ये अनुज्ञेय कामांच्या यादीत 'क्रीडा विषयक' कामांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडा विषयक बाबींमध्ये घ्यावयाची विविध अनुज्ञेय कामे व त्या कामासाठीच्या आर्थिक मर्यादा खालील प्रमाणे आहेत :-

अनुज्ञेय कामे	आर्थिक मर्यादा (रु. लाखात)
क्रीडा विषयक कामे- १. व्यायामशाळांसाठी कायम स्वरूपाचे साहित्य व इतर उपकरणे खरेदी करणे.	५.००
२. क्रीडांगण विकासाची कामे.	१५.०० (सर्व कामे मिळून एकत्रित मर्यादा)
३. उद्यानाचा विकास व बालकांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे. (शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व कटक मंडळे यांच्या हद्दीत)	१५.००
४. महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रातील मोकळ्या जागेचे मैदानात/ उद्यानात रुपांतर करणे व त्यास कुंपण घालणे.	१५.००
५. सचिवालय जिमखाना, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरविभागीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निधी देणे.	५.००

२. शासनाने राज्याचे क्रीडा धोरण, २०१२ अंतिम केले असून, त्यातील बाबींच्या अनुषंगाने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत क्रीडा विषयक अनुज्ञेय बाबींमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

३. उपरोक्त संदर्भित शासननिर्णयातील परिशिष्ट १ येथील सर्व साधारण अनुज्ञेय कामांच्या यादीतील अनुक्रमांक (४) येथील क्रीडा विषयक कामांच्या यादीतील बाब क्र. (१) येथील 'व्यायामशाळांसाठी कायम स्वरूपाचे साहित्य व इतर उपकरणे खरेदी करणे' या नावामध्ये सुधारणा करण्यात येऊन त्याचे नामकरण "व्यायामशाळांचे बांधकाम व साहित्य खरेदी करणे" असे करण्यात येत आहे. सदर अनुज्ञेय कामाची निधी मर्यादा रु. ५.०० लाखाहून रु. ७.०० लाखापर्यंत वाढविण्यात येत आहे. उर्वरित बाब क्र. २, ३, ४ व ५ येथील अनुज्ञेय कामे व त्यासाठी अनुज्ञेय निधी या बाबी यापुढेही कायम राहतील.

४. याशिवाय क्रीडा विषयक कामांच्या यादीतील क्र. ५ नंतर खालील बाबींचा समावेश त्यासमोर दर्शविलेल्या निधीच्या मर्यादेत तसेच अटी व शर्तीसह आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करण्यास येत आहे :-


अ.क्र.	बाब	निधी मर्यादा	अटी व शर्ती
१.	स्थानिक क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा मंडळ, क्रीडा संस्था यांनी अधिकृत संघटनेच्या मान्यतेने आयोजित केल्या जाणाऱ्या निर्मात्रित जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा	रु.०.५० लाख	--
२.	जिल्हा क्रीडा स्पर्धा (अधिकृत संघटनेद्वारा आयोजित अजिंक्यपद स्पर्धा तसेच शासकीय स्पर्धा)	रु.१.०० लाख	जिल्हा क्रीडा स्पर्धासाठी मतदार संघाबाहेर प्रत्येकी रु. १.०० लाखाच्या मर्यादेत आणि सर्व विधानमंडळ सदस्यांचा मिळून एका स्पर्धे करीता जास्तीत जास्त रु. ५.०० लाखाच्या मर्यादेत निधी देता येईल
३.	राज्य क्रीडा स्पर्धा (अधिकृत संघटनेद्वारा आयोजित अजिंक्यपद स्पर्धा तसेच शासकीय स्पर्धा)	रु.४.०० लाख	राज्य क्रीडा स्पर्धासाठी मतदार संघाबाहेर प्रत्येकी रु. १.०० लाखाच्या मर्यादेत आणि सर्व विधानमंडळ सदस्यांचा मिळून एका स्पर्धे करीता जास्तीत जास्त रु. १०.०० लाखाच्या मर्यादेत निधी देता येईल
४.	राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (अधिकृत संघटनेद्वारा आयोजित अजिंक्यपद स्पर्धा तसेच शासकीय स्पर्धा)	रु.५.०० लाख	राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी मतदार संघाबाहेर प्रत्येकी रु. १.०० लाखाच्या मर्यादेत आणि सर्व विधानमंडळ सदस्यांचा मिळून एका स्पर्धे करीता जास्तीत जास्त रु. १२.०० लाखाच्या मर्यादेत निधी देता येईल

अ.क्र.	बाब	निधी मर्यादा	अटी व शर्ती
५.	आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (अधिकृत संघटनेद्वारा आयोजित अजिंक्यपद स्पर्धा तसेच शासकीय स्पर्धा)	रु.१०.०० लाख	आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी मतदार संघाबाहेर प्रत्येकी रु. १.०० लाखाच्या मर्यादेत आणि सर्व विधानमंडळ सदस्यांचा मिळून एका स्पर्धे करीता जास्तीत जास्त रु. १५.०० लाखाच्या मर्यादेत निधी देता येईल
६.	आंतरराष्ट्रीय खेळाडुंना वैयक्तिक क्रीडा साहित्य खरेदी	रु.१.०० लाख	राज्याच्या क्रीडा संचालनालयाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडुंनाच सदरचा लाभ देता येईल

५. त्याचप्रमाणे, वर नमूद केल्याप्रमाणे राज्य क्रीडा धोरण, २०१२ अनुसार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांमध्ये क्रीडा विषयक बाबींचा समावेश करण्यात येणार असल्याने, उपरोक्त संदर्भित शासननिर्णयातील सर्व समावेशक मार्गदर्शक सुचनांच्या परिशिष्ट (३) अन्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अनुज्ञेय निधीच्या ५ टक्केतून घ्यावयाच्या कामाच्या यादीतील बाब क्र. (२) - "शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व स्तरावरील तसेच विविध मान्यता प्राप्त एकविध खेळांच्या अधिकृत संघटनांद्वारा आयोजित तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विधानसभा तसेच विशिष्ट मतदारसंघ असलेल्या विधान परिषद सदस्यांना त्यांच्या मतदार संघाबाहेरही रु. १.०० लाखाच्या मर्यादेत निधी प्रस्तावित करणे" शासननिर्णयातून वगळण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१३०१२११६०९३८२६१६ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(अ. कृ. जगताप)
शासनाचे सह सचिव

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
४. मा.उप मुख्यमंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव,
५. मा.राज्यमंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव,

६. सर्व विभागीय आयुक्त,
७. सर्व जिल्हाधिकारी,
८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
९. महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर,
११. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१३. सर्व उप आयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्तांची कार्यालये,
१४. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी,
१५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१६. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
१७. वित्त विभाग, व्यय-८, मंत्रालय, मुंबई-३२,
१८. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१९. ग्रंथपाल, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१,
२१. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक क्र.१, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई-२०,
२२. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४,
२३. महाराष्ट्र कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३,
२४. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५,
२५. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईन्ट, मुंबई-२१ (५ प्रती),
२६. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८,
२७. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मातोश्री हाईट, पद्माबाई ठक्कर मार्ग, रुपारेल कॉलेज जवळ, माटुंगा (प), मुंबई-२८,
२८. निवड नस्ती, कार्यासन १४८२, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.